



जालंधर — जाङ्कव

MATSJA-P. in Verz. d. Oxf. H. 39, b, 26. RÄGA-TAB. 4, 177. 8, 1653. HIOUENTHANG I, 202. III, 330. fgg. WASSILJEW 47. 50. 54. 203. SCHIEFNER, Lebensb. 310(80); vgl. LIA. II, 860. — Vgl. जालंधरि.

जालंधरायाँ patron. von जालंधर gaṇa नडादि zu P. 4, 1, 99. राजन्यादि zu 2, 53. जालंधरायाक von den Gālāñdharājanā bewohnt ebend.

जालंधरि (patron. von जालंधर) m. N. pr. eines Arztes Verz. d. B. H. No. 940. जालंधर 941.

जालपटी f. zu जालपाद gaṇa कुम्भपथ्यादि zu P. 5, 4, 139. N. pr. einer Localität v. l. im gaṇa वृत्तादि zu P. 4, 2, 82.

जालपाद् (जाल + पाद) m. Gans TRIK. 2, 5, 31. Nach dem gaṇa दृस्त्यादि zu P. 5, 4, 138 eine falsche Form; vgl. das folg. Wort.

जालपाद् (जाल + पाद) gaṇa दृस्त्यादि zu P. 5, 4, 138. 1) adj. einen Ansatz zur Schwimmhaut zwischen den Zehen habend: जालपादभूषी (न-रुनारपणी) MBH. 12, 13339. — 2) m. a) Schwimmfüssler, Schwimmvogel M. 5, 13. JÄGN. 1, 174. VĀRĀHA-P. in Verz. d. Oxf. H. 60, a. fälschlich जानपद HARIV. 8610. — b) N. pr. eines Zauberers KATH. 26, 196.

जालप्राया (जाल + प्राय) f. Panzerhemd H. 769. Hār. 74.

जालभूष (जाल + भूष) adj. einen Ansatz zur Schwimmhaut zwischen den Fingern habend MBH. 12, 13339 (s. u. जालपाद 1).

जालमानि patron.; pl. N. pr. eines zu den Trigarta gezählten Volksstammes; जालमानीय ein Fürst dieses Stammes Kār. zu P. 5, 3, 116. जालमाणि v. l.

जालवत् (von जाल) adj. 1) mit einem Netz, Gewebe versehen: स्थापुः Suça. 1, 87, 16. कृस्तिन् ein mit einem Panzerhemde versehener Elephant MBH. 6, 747. — 2) nach ÇĀK. = मायाचिन् der zu täuschen versteht ÇVETĀÇV. UP. 3, 4.

जालवृरूक (जाल + वर्वूरु) m. N. einer Pflanze, eine Art Varvūra, RĀGĀN. im ÇKDRA.

जालवाल m. ein best. Fisch, = वाटल H. c. 195.

जालसूस (जाल + सूस) n. VOP. 6, 54, 45.

जालक्रहं patron. von जलक्रहं gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112.

जालात् (जाल + अत्) Gitterfenster: हेम० ein Fenster mit goldenem Gitter BHAG. P. 8, 13, 19.

जालाय (von जाल), जालायते ein Netz darstellen: प्रियसवीमालापि जालायते Gīr. 4, 10.

जालाष (von जलाष) n. Linderungsmittel oder ein best. Heilmittel: जालाषेणाभि विच्छिन्न जालाषेणोपरि सिच्छत। जालाषमूर्यं भेष्जं तेन नो मृड श्वीचर्मे AV. 6, 57, 2.

जालिक (von जाल) 1) adj. subst. oxyt. f. इ vom Netze —, vom Fanggarn lebend, Fischer, Vogelsteller u. s. w. gaṇa वेतनादि zu P. 4, 4, 12. AK. 2, 10, 14. TRIK. 1, 2, 14. 3, 3, 23. H. 928. MED. k. 93. — 2) m. Spinne H. 1210. — 3) m. Bezirkvorsteher, Gouverneur einer Provinz (ग्रामजालिन्) MED. — 4) adj. subst. proparox. f. इ = जालेन चर्ति gaṇa पर्यादि zu P. 4, 4, 10. mit Betrug zu Werke gehend, Betrüger TRIK. 3, 3, 28. H. 377. — Vgl. ऐन्कजालिक.

जालिनी (wie eben) f. 1) (sc. पितका) Bez. eines beim प्रमेह vorkommenden Abscesses oder Ausschlags Suça. 1, 273, 12, 17. ज्वलिनी WISE 362. — 2) ein bemaltes oder mit Bildern ausgeschmücktes Gemach H.

999. — 3) = शेतघोपा, घोषातकी, कोशातकी Netzmelone oder Netzgurke (mit netzartiger Zeichnung der Schale) RATNAM. 65. Suça. 2, 25.

16. 279, 3. 280, 16. 296, 16.

जालेश्वर s. u. जलेश्वर.

जालोर m. N. pr. eines Agrahāra RÄGA-TAB. 1, 98.

जाल्मि m. f. (ई) ein verworfener —, verächtlicher Mensch, Schurke: ग्रास्तां जाल्मि उदरं श्रेष्ठयिवा कोणि इवावृत्यः परिकृत्यमानः AV. 4, 16, 7. इन्द्रस्य मूर्यवे जाल्मा शा वृश्चते अचित्या 12, 4, 51. धिक्का जाल्मि पुंश्यति ग्रामस्य मार्जनि LATI. 4, 3, 11. VIKR. 3, 14. RÄGA-TAB. 6, 159. P. 4, 1, 147, Sch. voc. MĀKKH. 132, 5. 174, 4. PRAB. 33, 18. P. 8, 1, 8, Sch. am Ende eines comp. nach dem Getadelten GĀMARATN. zu P. 2, 1, 53. adj. niedrig, verächtlich (von Sachen): न तेव जाल्मों कापालों वृत्तमेषितुमर्हसि MBH. 5, 4518. 12, 3897. = पामर AK. 2, 10, 16. H. an. 2, 323. MED. m. 13. = ग्रसमीक्ष्यकारिन् AK. 3, 1, 17. H. an. MED. = मूर्ख H. 333. = कूर MED. जाल्मक (von जाल्म) adj. verworfen, verächtlich, niedrig: मित्रव्रह्मगुरुदेवी जाल्मकः मुविगर्वितः MBH. 7, 9023.

जाल्य (von जाल) adj. dem Netze ausgesetzt: मत्स्यो जलचरो जाल्यः MBH. 12, 10417.

जावड m. N. pr. eines Mannes ÇĀTRA. 14, 132. fgg. — Vgl. भावड.

जावन् s. पूर्वजावन्.

जावत् (von जी) adj. an Nachkommenschaft reich, der N. geben kann, vom Soma RV. 8, 83, 5.

जावन्य (von जवन) n. Raschheit, Schnelligkeit gaṇa दृठादि zu P. 5, 1, 123.

जावायनि von जव gaṇa कर्णादि zu P. 4, 2, 80.

जावाल und जावालि s. u. जावाल und जावालि.

जावरक n. v. l. für जायकः ein best. wohlriechendes gelbes Holz SĀRAS. zu AK. 2, 6, 2, 27. ÇKDRA.

जाव्यमद् m. ein best. Thier AV. 11, 9, 9.

जासट m. N. pr. zweier Männer RÄGA-TAB. 7, 1525. 8, 540. fgg.

जास्तपति (जास्, wohl gen. von जी, + पति) m. Hausvater, Familienhaupt: देवान्यु पञ्चकुमा कच्चिदागः सखाय वा सद्मिजास्तपति वा RV. 1, 183, 8.

जास्तपत्यं (vom vorberg.) n. Hausvaterschaft: सं जास्तपत्यं सूपमूर्मा कृणुष्व RV. 5, 28, 3. 10, 85, 23. Nach VS. PRAT. 4, 39 für जायास्तपत्य.

जाळं (gilt für ein Suffix) n. Wurzel in comp. mit शति, शोषि, कर्णि, केश, गुरुक, दत्त, नख, पाद, पृष्ठ, भू, मुख, पृङ् गाणा कर्णादि zu P. 5, 2, 24. VOP. 7, 78.

जाळका m. 1) ein best. Thier: जाळकाद्यिष्ठशक्रोडगोधानां कीर्तनं प्रभम् VARĀH. BRH. S. 85, 44. a) ILTIS H. 1302. RĀGĀN. im ÇKDRA. Vgl. जलका. — b) = घोड़ MED. k. 91. Hār. 249. घोथ vulg. nach ÇKDRA. घोग and घोड़ im Bengal. ist nach HAUGHTON Lemur tardigradus. — c) Katze TAII. 2, 8, 8. MED. — d) Blutegel MED. Hār. — 2) Bettstelle MED.

जाळुष्मि m. N. pr. eines Schützlings der आचिनः नि जाळुष्मि शिविरे धातमृतः RV. 7, 71, 5. परिविष्ट जाळुष्मि विश्वातः सौ सुगमिर्नक्तमूल्यू रौतिष्मि: 1, 116, 20.

जाळुव (von जाळु) 1) m. a) patron. VIÇVĀMITRA'S PANĀKAV. Br. 21, 12 in Ind. St. 4, 32. Suratha's BHAG. P. 9, 22, 9. — b) Bez. eines Kātu-